

खरेदीखत, बक्षिसपत्र वगैरे मालकी हस्तक दस्तावेजाच्या
आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण करणे.

उल्हासनगर महानगरपालिका

आ. क्र. उमपा/करवि/यु.८/२४८/२३

दिनांक ०२/०८/२०२३

सादर,

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नावेद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क. ५७डीओ०१३७७४४०० (जुना क. ५७/२३५९) अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र ती म्हणुन राजेश कुमार मौर्या अशी नोंद आहे. तसेच संदर्भित मिळकतीचे एकुण २०० चौ. फुट क्षेत्रफळ आहे.

श्री. प्रमोद कमलेश गुप्ता रा. चाळ नं. ई, निलकंठ कॉलनी, उल्हासनगर-५ यांनी दिनांक १८/०७/२०२३ रोजी (ना.सु.केंद्र टोकन क्र. ४१२०२३०००१२६९१) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री. प्रमोद कमलेश गुप्ता अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- १) वर्ष २०२३-२०२४ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- २) श्री. राजेश कुमार मौर्या (लिहुन देणार) व श्री. प्रमोद कमलेश गुप्ता (लिहुन घेणार) यांचे दरम्यानचे नोटरी केलेले खरेदी खत (अ. क्र. १९०डी/१७९, दिनांक १५/०२/२०२३) ची छायांकित प्रत.
- ३) नोटरी केलेल ताबापावती (अ. क्र. १९०डी/१८१, दिनांक १५/०२/२०२३) ची प्रत.
- ४) नोटरी केलेल हमीपत्र/ताबापावती (अ. क्र. १९०डी/१८०, दिनांक १५/०२/२०२३) ची प्रत.
- ५) दिनांक १४/०७/२०२३ रोजीचा धनुष्यधारी या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.
- ६) मनपाकडील प्रतिज्ञापत्राची प्रत. इत्यादी कागदपत्र सादर केली आहेत.

उपरोक्त कागदपत्रान्वये संदर्भित मिळकती करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री. प्रमोद कमलेश गुप्ता अशी नोंद करणेसाठी सदर प्रकरण कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर

लिपीक,

विषयांकीत प्रकरणी सादर करण्यात येते की, अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क. ५७डीओ०१३७७४४०० (जुना क. ५७/२३५९) करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री. प्रमोद कमलेश गुप्ता अशी नोंद वर्ष २०२३-२४ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

कर निरीक्षक युनिट क.८

कर निरीक्षक यांचे अहवालानुसार प्रस्तावित

उप कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Chavhan	
Paid Rs.	518-10
Receipt No.	138313/1384
Date	2008
Sign	



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
मुख्यकार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हाठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- ९५२५१-२७२०११६ / १२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT- 8: 248 : 23

Date **21/08/2023**

Token No. 41202300012691

Sr.No. **57/2359**

TO,

SHRI PRAMOD KAMLESH GUPTA

CHAWL NO. E, NEELKANTH COLONY,
ULHASNAGAR- 5

Sub: Mutation of Entry as a Occupier in respect of Property bearing
Sr. No. **57/2359** Mpl. Assessments Register.

Ref: Your Notice Dated: 18/07/2023

Sir,

Your name has been entered in place of **RAJESH KUMAR MOURYA** Under Serial No. **2359** Ward No. **57** Prop. No. **57DO013774400** as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutation on the basis of the following documents.

1. Copy of Sale Deed & Index- II Registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
2. Conveyance Deed (CD)	No.-----	Dt -----
3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar	No.-----	Dt -----
4. deed Declaration registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
5. Gift deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
6. Mortgage deed registred with Registrar of assurance	No.-----	Dt -----
7. Release deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
8. Letter of Administration granted by court	No.-----	Dt -----
9. Death Certificate of deceased Shri./Smt. ---	No.-----	Dt -----
10. Indemnity bond/Cansent Affidavit/ POSSESSION LETTER Relinquishment of rights	No. 190D/180 No. 190D/181	Dt 15/02/2023 Dt 15/02/2023
11. Objection Notice published in the News paper Namely DHANUSH DHARI	No.-----	Dt 14/07/2023
12. Registered Will	No.-----	Dt -----
13. Probate of will	No.-----	Dt -----
14. Applicant Pratgyaptra	No.-----	Dt 18/07/2023
15. Unregistered Instrument attested by Notary/ Executive Magistrate namely AGREEMENT FOR SALE	No. 190D/179	Dt 15/02/2023

This is only a mutation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.

प्रमोद गुप्ता



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation